लिपिक संवर्गात गट-ड कर्मचा-यांमधून पदोन्नतीने भरावयाच्या पदांची मर्यादा संवर्गसंख्येच्या २५ टक्के वरुन ५० टक्के पर्यंत वाढविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २०१५/प्र.क्र.५७/२०१५/विसु-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक: १४ जानेवारी, २०१६.

प्रस्तावना -

सामान्य प्रशासन विभागाच्या दि. १० मे, २००५ च्या शासन निर्णयान्वये वर्ग-३ च्या लिपिक संवर्गातील २५ टक्के पदे वर्ग- ४ च्या कर्मचा-यांमधून पदोन्नतीने भरण्यात येतात. त्यासाठी संबंधितांनी किमान एस.एस.सी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. टंकलेखन/एम.एस.सी.आय.टी ची संगणक अर्हता प्राप्त करुन घेण्यासाठी त्यांना पदोन्नतीनंतर २ वर्षाची मुदत देण्यात येत आहे.

शिक्षणाचा सर्वदूर प्रसार व तयार होणा-या तरुण वर्गास त्यांच्या शिक्षणास अनुसरुन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे तसेच शासनातील माहिती व तंत्रज्ञानाचा अधिक वापर पाहता शासनाच्या विभागातील उपलब्ध मनुष्यबळाच्या संरचनेत पण काळानुरुप बदल होणे आवश्यक झाले आहे.

सहाव्या केंद्रीय वेतन आयोगाने अशी शिफारस केली आहे की, गट-ड मधील कर्मचा-यांच्या गट-क मधील श्रेणीवर्धनासाठी विहित शैक्षणिक अर्हता धारण करणा-या कर्मचा-यांना कनिष्ठ लिपिकासारख्या पदावर सामावून घेणे निश्चितच उचित ठरेल.

राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने असे निवेदन दिले आहे की, "सध्या चतुर्थश्रेणी संवर्गात ७० ते ७५ टक्के कर्मचारी एस.एस.सी/एच.एस.सी, पदवी व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण कर्मचारी कार्यरत असून त्यांना शासकीय कामाचा चांगला अनुभव आहे. शासनाने चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना पदोन्नती देण्याचे २५ टक्केचे निकष रद्द करुन २५ टक्के ते ५० टक्के पर्यंत वाढविल्यास शासकीय कामाचा निपटारा उत्तम प्रकारे होईल. महाराष्ट्रातील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या मंजुर पदांच्या २५ टक्के पदे कमी केली तरी चालतील."

कर्मचारी संघटनेची सदर मागणी, सहाव्या वेतन आयोगाची शिफारस, वर्ग-४ च्या कर्मचा-यांना अधिकची संधी देण्याची गरज, शासनाच्या कार्यपध्दतीतील माहिती तंत्रज्ञान व ई-ऑफीस प्रणालीचा वाढता वापर, काळानुरुप शासनाच्या मनुष्यबळात बदल व मनुष्यबळाच्या परिणामकारक वापराची आवश्यकता या बाबीचा विचार करुन शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय -

१) गट-क मधील जास्तीत जास्त २५ टक्के पदे गट-ड मधील अर्हताप्राप्त कर्मचा-यांमधून भरण्याची अट सुधारीत करुन ही मर्यादा ५० टक्के पर्यंत करण्यात येत आहे. तसेच सदर संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील.

२) गट-ड संवर्गातील जे कर्मचारी शालांत परीक्षा उत्तीर्ण आहेत पण टंकलेखन/संगणक अर्हता धारण करत नाहीत त्यांना सध्याच्या तरतुदीप्रमाणे टंकलेखन/संगणक अर्हता प्राप्त करुन घेण्यासाठी २ वर्षाचा अवधी देण्यात येईल.

३) अ) गट-ड संवर्गातील जे कर्मचारी शालांत परीक्षा उत्तीर्ण नाहीत त्यांना शालांत परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एकूण ३ संधी व एकूण १ वर्षाची अध्ययन रजा मंजूर करण्यात येईल.

ब) गट-ड संवर्गातील ज्या कर्मचा-यांना वाहनचालक व्हावयाचे आहे, त्यांना आवश्यक अर्हता धारण करण्यास एकूण १ महिन्याची अध्ययन रजा मंजूर करण्यात येईल. याबाबत तपशिलवार सूचना अलगरित्या निर्गमित करण्यात येतील.

४) वाहन चालक संवर्गातील जे कर्मचारी लिपिक-टंकलेखक पदाची अर्हता धारण करीत आहेत त्यांना गट-क संवर्गातील लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्ती देण्याच्या संदर्भात सेवाप्रवेश नियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील.

५) गट-ड संवर्गात मंजुर पदांपैकी २५ टक्के पदे निरसित करण्यासाठी प्रशासकीय विभागांना ६ महिन्यांची मुदत देण्यात येत आहे. त्यानुसार प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावी.

हा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने त्या विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.९/२०१६/तेरा, दि.१४/०१/२०१६ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१६०११४१७४७४१७२०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Shubhangi Rajan Sheth

Digitally signed by Shubhangi Rajan Sheth
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Deputy Secretary, postalCode=400032, st=Maharashtra, serialNumber=e52a2ce9d32e66b1d24d51eaca64e3ebef79bd73ef9543b72097c742eb1e708a, cn=Shubhangi Rajan Sheth
Date: 2016.01.14 17:49:01 +05'30'

(शुभांगी शेठ)
उप सचिव , महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव,
२. मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
३. सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई.
४. सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक.
५. मंत्रालयीन सर्व विभाग.
६. मंत्रालयाच्या सर्व विभागाखाली विभाग प्रमुख व प्रादेशिक विभाग प्रमुख.
७. वित्त विभागातील सर्व कार्यासने.
८. प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.

९. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
१०. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
११.सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
१२.प्रबंधक, लोकआयुक्त व उपलोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
१३.आयुक्त राज्य माहिती आयोग (सर्व)
१४.सचिव, राज्य निवडणुक आयोग, मुंबई.
१५.प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/औरंगाबाद.
१६.राज्य महिला आयोग, वरळी, मुंबई.
१७.सर्व विभागीय आयुक्त.
१८.सर्व जिल्हाधिकारी.
१९. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा.
२०. महासंचालक, यशदा, राज भवन आवार, बाणेर रोड, पुणे.
२१. महालेखापाल-१(लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
२२. महालेखापाल-१(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.
२३. महालेखापाल-२(लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.
२४. महालेखापाल-२(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर.
२५. सिनियर रिसर्च ऑफिसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय(व्यय विभाग), खोली क्र.२६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली.
२६. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
२७. संचालक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई.
२८.सह संचालक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई/पुणे/नाशिक/औरंगाबाद/नागपूर/अमरावती.
२९. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
३०. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
३१. जिल्हा लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधी लेखा.
३२. सर्व जिल्हा कोषागार अधिकरी.
३३. सर्व लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद.
३४. मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका.
३५. कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी/देहू रोड/देवळाली/अहमदनगर.
३६. कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी, जिल्हा अहमदनगर.
३७.कुलसचिव,मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.
३८.कुलसचिव, कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी.
३९.कुलसचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला.
४०.कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई.
४१.कुलसचिव. पुणे विद्यापीठ, पुणे.

४२.कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर.
४३.कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
४४.कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.
४५.कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
४६.कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती.
४७.कुलसचिव, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसाठी महिला विद्यापीठ, मुंबई.
४८.कुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव.
४९.कुलसचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर.
५०.कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, रायगड.
५१.बहुजन समाज पार्टी, डी-१, इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई.
५२.भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरेक क्र.१, नरिमन पॉईंट, मुंबई.
५३.भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४ राजभवन, मुंबई ४.
५४.भारतीय कम्युनिस्ट पार्टी(मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी मुंबई १३.
५५.इंडियन नॅशनल कॉँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस(आय) समिती, टिळक भवन, दादर, मुंबई २५.
५६.राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई २१.
५७.शिवसेना, शिवसेना भवन, दादर, मुंबई २८.
५८.निवड नस्ती, वित्त विभाग (वित्तिय सुधारणा).